

NESCO LIMITED Nesco Center Western Express Highway E contact@nesco.in Goregaon (East) Mumbai 400 063

T+91 22 6645 0123 F+912266450101 W www.nesco.in

13 July 2023

BSE Limited Department of Corporate Services 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

Scrip Code: 505355

National Stock Exchange of India Limited 5th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Symbol: NESCO

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Notice informing the shareholders regarding the 64th Annual General Meeting of the Company to be held on Friday, 04 August 2023 through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) published in the following Newspapers on 13 July 2023 -

- i) Business Standard (All India Edition); and
- ii) Mumbai Lakshwadeep

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For Nesco Limited

Jinal J. Shah **Company Secretary and Compliance Officer**

Encl: As above

T

MAKERS

Makers Laboratories Limited

CIN - L24230MH1984PLC033389 Read, Off.: 54D. Kandivli Industrial Estate. Kandivli (West), Mumbai-400 067. Tel: (022) 2868 8544, E-mail: investors@makerslabs.com, Website:www.makerslabs.com NOTICE

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of Makers Laboratories Limited will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) on Monday, 14th August, 2023 at 11.30 a.m. to transact the business as mentioned in the Notice convening the said meeting, which is e-mailed to the Members

The Annual Report for the financial year 2022-23 of which Notice of the 38th AGM is a part have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA and SEBI Circulars issued from time to time. The Notice of the 38th AGM which is a part of the Company's Annual Report is uploaded on the website of the Company at www makerslahs com-

The Annual Report for the financial year 2022-23 of which the notice of the 38th AGM is a part is also available on the Company's website www.makerslabs.com. Members who have not received the Annual Report may download it from the Company's website or may request for an electronic copy of the same by writing to the Company at the above mentioned email ID.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 and Bule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL).

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed thereunder are as follows:

- The business may be transacted through voting by electronic means
- Date & time of commencement of remote e-voting: Friday, 11th August, 2023 (9.00 am)
- Date and time of end of remote e-voting: Sunday, 13th August, 2023 (5.00 p.m.). Cut-off Date: Monday, 7th August, 2023.
- Any person, who acquires shares of the Company and has become member of the Company after dispatch of notice and holding shares as of the cut-off date i.e. 7th August, 2023 may obtain the login ID and password by sending an e-mail to evoting@nsdl.co.in or Company / Registrars by mentioning his Folio No. / DP ID and Client ID No. However, if any member is already registered with NSDL for remote e-voting, then he can use his existing User ID and password for casting his vote. If he forgets his password, he can reset password by using "Forgot User Details / Password" or "Physical User / Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following Toll Free No: 1800 222 990
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on 13th August
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM thru VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of 7th August, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company.
- The Company is also providing e-voting facility to its members in respect of the business to be transacted during the 38th AGM. Members may follow the same procedure for e-Voting during the 38th AGM as mentioned above for remote e-Voting. Only those Members, who will be present in the 38th AGM through VC/OAVM Facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting shall be eligible to vote through e-Voting system in the 38th AGM
- 10. The Annual Report for the financial year 2022-23 of which the Notice of the 38th AGM is a part is also available on the Company's website www.makerslabs.com and on the website of National Securities Depository Ltd. (NSDL) www.evoting.nsdl.com.
- . The shareholders may contact the undersigned for any grievances connected with electronic voting.
- Surbhi Sharma, Company Secretary
- 54D. Kandiyli Industrial Estate, Kandiyli (W), Mumbai 400 067
- E-mail: investors@makerslabs.com Tel: (022) 2868 8544 Fax: (022) 2868 8544 By Order of the Board

Mumbai July 12, 2023

For Makers Laboratories Limited Surbhi Sharma **Company Secretary** ACS 66485



CIN: L17100MH1946PLC004886 Regd. Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063. Tel: 022 66450123 Email: companysecretary@nesco.in Web: www.nesco.in

NOTICE

Notice is hereby given that the 64th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Friday, 04 August 2023 at 03.30 p.m. through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility, to transact businesses, as set out in the Notice convening the 64th Annual General Meeting of the Company. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 29 July 2023 to Friday, 04 August 2023 (both the days inclusive) for the purpose of Annual General Meeting and payment of final dividend, if declared.

In accordance with the provisions of the Act, read with the Rules made thereunder and General Circular No. 10/2022 dated 28 December 2022, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time, and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05 January 2023 issued by SEBI ("the Circulars"), companies are allowed to hold AGM through video conference/other audio visual means ("VC/OAVM") upto 30 September 2023, without the physical presence of members. The AGM of the Company is being held through VC/OAVM. National Securities ry Limited ("NSDL") will be providing facility for voting through remote e-voting, for participation in the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM.

In compliance with aforesaid circulars, the Notice convening the 64th AGM and the Annual Report for financial year 2022-23 has been electronically sent on, 12 July 2023, to those shareholders who have registered their email IDs with the Company/ Depository.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing its members the facility for casting their vote through the remote e-voting platform and for participating in the 64th AGM through VC/OAVM facility along with e-voting during the AGM.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the

Thursday, 03 August 2023 at 05:00 p.m. E-voting shall also be made available at the 64th AGM and the members who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the 64th

be entitled to cast their vote. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Friday, 28 July 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who becomes a member of the Company after the Notice is sent but hold shares as on the cut-off date i.e., Friday, 28 July 2023, may obtain the login ID and password by sending a request to

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by visiting the link https://www.evoting.nsdl.com anytime between Tuesday, 01 August 2023 at 9:00 a.m. to Thursday, 03 August 2023 at 05:00 p.m. Company reserves the right to restrict the number of questions and number of speakers, as appropriate for smooth conduct of the AGM.

the Company are requested to update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Transfer Agents of the Company, Link Intime India Private Limited by providing Folio No. and Name of shareholder. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participant (DP). The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 are available on the website of Nationa Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

of the Stock Exchanges, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's shares are listed and on the Company's website

the e-voting process in a fair and transparent manner.

In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 / 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in. For any grievances relating to voting by electronic means nembers may contact NSDL at evoting@nsdl.co.in.

requested to register/update the said details in the prescribed Form ISR-1 with Registrar and Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited ('LIIPL'). The shareholders can access the relevant forms from the Company's website at https://nesco.in/shareholder-services.

The Shareholders holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company / RTA may get registered their email addresses at https://web.linkintime.co.in/emailreg/ email register, html by providing details such as Select Company name from drop box. Folio Number Certificate Number, Shareholder's Name, PAN No., Mobile Number, Email ID and also upload the

The Shareholders holding shares in Demat form are requested to register their email addresses with their respective Depository Participant

The facility for registration of bank details for the Shareholders holding shares in physical form are also available at https://web.linkintime.co.in/emailreg/email_register.html by providing details such as Bank request letter duly signed in PDF or JPEG format (Up to 1MB) at the earliest so that it is received by

For Nesco Limited

Jinal J. Shah 12 July 2023



ARTSON ENGINEERING LIMITED CIN: L27290MH1978PLC020644

(A Subsidiary of Tata Projects Limited) Read Office: 2nd Floor, One Boulevard, Lake Boulevard Road, Hiranandani Business Park, Powai, Mumbai-76, Maharashtra Tel: 022-66255600; Email: investors@artson.net; website: www.artson.net

EXTRACT OF THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (UFR)
FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2023

(Rs. In Lakhs unless otherwise st							
		Quarter Ended			Year Ended		
S. No.	PARTICULARS	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)		
1.	Total Income from Operations	4,188.76	2,930.32	3,740.13	13,141.50		
2.	Net Loss for the period before tax		-922.22	-439.62	-2,097.24		
3.	Net Loss for the period after tax	103.10	-996.15	-489.32	-2,350.81		
4.	Total Comprehensive Income for the period Equity Share Capital Reserves as shown in audited balance sheet of previous year Earnings Per Share (of Re. 1/- each)		-1.35	0.40	-0.15		
5.			369.20	369.20	369.20		
6.			-1,888.16	-1,888.16	-1,888.16		
7.							
	1. Basic	0.28	-2.70	-1.33	-2.70		
	2. Diluted	0.28	-2.70	-0.53	-2.70		
Note:	Note:						

ote. 1. The accumulated losses of the Company (including other comprehensive income) as at 30thJune 2023 stood at Rs. 7,463.79 Lakhs. On account of the operating losses incurred during the current quarter, the previous periods and other indicators, the Management, including the Board of Directors of the Company, performed an assessment of the Company's ability to continue as a going concern. Considering the following aspects, the management and the Board of Directors have assessed that the Company would be able to meet its cash flow requirements for the next twelve months from the date of this financial results and have accordingly, prepared this statement on a going

a) Tata Projects Limited, Holding Company has provided a letter of support to provide adequate business, financial support and operational support to the Company, to enable it to meet its financial obligations and to continue its operations for the next 12 month b) Review of the approved business plan and the future cash flow projections.

For and on hehalf of the Board of Directors Date : 12th July 2023 Vinayak Pai, Chairman

STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: 4th Floor, Godrei Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune-411 001, Maharashtra, India. CIN: L31300PN2000PLC202408, Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113, Email id: secretarial@stl.tech, Website: www.stl.tech

NOTICE OF 24th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE, BOOK CLOSURE AND DIVIDEND INFORMATION

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on **Friday**, August 11, 2023 at 9.00 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act (the "Act") and rules framed thereunder, read with MCA circulars issued on December 28, 2022 and/or the Securities and Exchange Board of India ("SEBI") circular issued on January 5, 2023 in this regard (hereinafter collectively referred to as "Circulars") and all other applicable laws, without the physical presence of members at a common venue, to transact the business that will be set forth in the Notice

In compliance with the aforesaid circulars, the Notice of the AGM and Annual Report of FY 2022-23 ("AGM Documents") will be sent through electronic mode to the Members whose e-mail addresses are registered with the Company or the Depository Participant(s) ("DP"). The physical copy of AGM Documents will also be sent to the members at their registered address who request for the same. The AGM Documents will also be made available on the Company's website at www.stl.tech, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Limited, ("KFin") Registrar and Share Transfer Agent at www.evoting.kfintech.com.

Members can attend the AGM only through VC/OAVM facility. Pursuant to section 108 of the Act read with Rules made thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") and the Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the members will have the opportunity to cast their votes by using remote e-voting or e-voting system that will be made available at the AGM. The Company has engaged the services of KFin as Authorised Agency for conducting of the AGM through VC/OAVM and providing e-voting facility. Detailed instructions for e-voting and procedure for joining the AGM through VC / OAVM will be provided in the Notice of the 24th AGM.

Members who have not registered their email address or registered an incorrect email address and in consequence AGM Documents could not be served and wish to receive the aforesaid documents along with the login ID and password for e-voting, may temporarily get themselves registered with KFin by following the procedure and clicking on the link https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx

Pursuant to section 91 of the Act read with Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, August 09, 2023 to Friday, August 11, 2023 (both days inclusive) to determine the entitlement of Members for the final dividend for 2022-23. Payment of dividend once approved, shall be made through electronic mode to the Members who have updated their bank account details Dividend warrants / demand drafts will be dispatched to the registered address of the Members who have not updated their bank account details, at the earliest,

Members are advised to update their PAN, KYC (Address, Email ID, Mobile Number, Bank Account Details, Specimen Signature, etc.) and Nomination details as mandated by SEBI vide its circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, before October 01, 2023, to avoid freezing of their folios, as per the process below

- a) with their DP with whom they maintain their demat accounts, if shares are held in dematerialized mode by submitting
- b) with KFin, if shares are held in physical mode, by submitting the forms ISR-1 (KYC updation) or SH-13/ISR-3 (nomination details) as may be applicable.

The necessary forms in this regard have been made available on the website of the Company at www.stl.tech and its RTA at https://ris.kfintech.com/clientservices/isc/

Any payments including dividend in respect of such frozen folios shall only be made electronically with effect from April 01, 2024, upon registering the required details. After December 31, 2025, the frozen folios shall be transferred by the Company to the administering authority under the Benami Transactions (Prohibition)Act, 1988 and or Prevention of Money Laundering Act, 2002.

Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential Status, PAN and Category as per the IT Act with their Depository Participants or on the portal of KFin, which can be accessed at https://ris.kfintech.com/form15. For details, Members may refer to the 'Communication on TDS on Dividend Distribution" being sent with this Notice of AGM. Members may also visit www.stl.tech for more details or write to einward.ris@kfintech.com.

For Sterlite Technologies Limited Amit Deshpande

General Counsel & Company Secretary (ACS 17551) Date: July 12, 2023

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

NOTICE DECLARATION OF AN INTERIM DIVIDEND AND RECORD DATE

Board of Directors of the Company has at its meeting held on Wednesday, July 12, 2023, declared an interim dividend of ₹9 per equity share of ₹1 each of the Company, The interim dividend will be paid on Monday, August 7, 2023, to the equity shareholders of the Company, whose names appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Thursday, July 20, 2023, which is the Record Date, fixed for the purpose.

The above information is also available on the website of the Company (www.tcs.com) and on the website of the stock exchanges where the shares of the Company are listed, i.e., BSE Limited (<u>www.bseindia.com</u>) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

For TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

Sd/-Pradeep Manohar Gaitonde

Place: Mumbai Date: July 12, 2023

Registered Office: 9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021 Tel: +91 22 6778 9595

Email: investor.relations@tcs.com Website: www.tcs.com CIN: L22210MH1995PLC084781



TATA STEEL LONG PRODUCTS LIMITED

CIN: L27102OR1982PLC001091 Registered Office : P. O. - Joda, Dist. - Keonjhar, Odisha - 758 034 IN

Tel No: +91 6767 278122, E-mail: investorcell@tatasteellp.com, Website: www.tatasteellp.com NOTICE OF THE 40TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Tata Steel Long Products Limited (the 'Company') will be held on Wednesday, August 2, 2023 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. In accordance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIRI/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIRI/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIRI/P/2021/14, Board of India (collectively referred to as 'SEBI Circulars'), the Company has sent the Notice of the 40th AGM of the Company along with a weblin to access the 5th Integrated Report and 40th Annual Accounts for the FY 2022-23 ('Integrated Report'), on Tuesday, July 11, 2023, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent ('RTA') - TSR Consultants Private Limited /Depositories/Depository Participants.

The Notice of the AGM along with the Integrated Report of the Company is available on the website of the Company at www.tatasteellp.com an may also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com. The same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com

Comprehensive guidance on (a) remote e-Voting before the meeting, (b) participation in and joining of the Meeting through VC/OAVM, (c) e-Voting during the Meeting, and (d) registration of email IDs are available in the 'Notes' section to the Notice of the AGM.

Remote E-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the cretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by The Institute of Company Secretaries of India, read with other applicable circulars of MCA/SEBI, each as amended from time to time, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM as well e-Voting during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the AGM Notice and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice convening the AGM. Members are requested to take note of the following: a. The remote e-Voting facility will be available during the following period:

Remote e-Voting start date and time | Saturday, July 29, 2023 at 9.00 a.m. (IST)

Remote e-Voting end date and time Tuesday, August 1, 2023 at 5.00 p.m. (IST)

The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically through remote . The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, July

- 26, 2023 ('Cut-Off Date'). Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote on the resolution(s) by remote e-Voting will be eligible to exercise their right to vote on such resolution(s) upon announcement by the Chairman. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again. The remote e-Voting module on the day of the AGM shall be disabled by NSDL for voting 15 minutes afte the conclusion of the Meeting.
- Any shareholder(s) holding shares in physical form or non-individual shareholders who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the Cut-Off Date i.e. Wednesday, July 26, 2023, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then the Member can use their existing User ID and password for casting the vote. I. In case of Individual Shareholder who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and
- holds shares in demat mode as on the cut-off date i.e. Wednesday, July 26, 2023, may follow the steps mentioned under 'Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode' as provided in the Notice. . A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avai
- the facility of remote e-Voting before the AGM as well as e-Voting during the AGM. In case of any queries/grievances pertaining to e-Voting (before and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available in the Download' section of www.evoting.nsdl.com or call at 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, or Ms.

Pallavi Mhatre, Senior Manager, from NSDL at the designated e-mail IDs: amitv@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depositories i.e

Helndesk details

Date : July 11, 2023

Securities with NSDL Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or

contact at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 Securities with CDSL Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at or contact at 1800 22 55 33

Mr. P. V. Subramanian (Membership No. ACS 4585, CP No. 2077), Practicing Company Secretary, has been appointed as the Scrutinizer to crutinize the remote e-Voting process before the AGM as well as e-Voting during the AGM in a fair and transpar

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Friday, July 21, 2023 to Wednesday, August 2, 2023

(both days inclusive) for the purpose AGM for Financial Year 2022-23. For Tata Steel Long Products Limited

Sankar Bhattacharya Company Secretary and Compliance Office



ELECON ENGINEERING COMPANY LIMITED

CIN: L29100GJ1960PLC001082

Regd. Office: Anand-Sojitra Road, Vallabh Vidyanagar - 388 120, Gujarat.

Ph: (02692) 238701 / 238702 Email: investor.relations@elecon.com Website: www.elecon.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30™ JUNE, 2023 (₹in Lakhs)

				STANDALONE			CONSOLIDATED		
	Sr. No.	Particulars		Quarter Ended		Quarter Ended		Year Ended	
No.		ratuculars		30-06-2022	31-03-2023	30-06-2023	30-06-2022	31-03-2023	
				(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
	1	Total Income from Operations	32,438	25,719	1,19,699	41,434	32,772	1,52,968	
	2	Net Profit / (Loss) for the period (before taxes, Exceptional and/or Extraordinary items)	8,128	4,391	24,646	9,447	5,360	29,984	
	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period		4,391	24,646	9,447	5,360	29,984	
	4			3,294	18,815	7,296	4,231	23,751	
	5			3,310	18,752	7,183	3,847		
		[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)						24,459	
	6	Equity Share Capital Paid-up Equity Share Capital (Face Value of the share ₹ 2/-)		2,244	2,244	2,244	2,244	2,244	
	7	Reserves (excluding Revaluation Reserves)			1,05,692			1,25,667	
	8	Earnings per share (of ₹ 2 /- each) (for continuing and discontinuing operations)							
I		(a) Basic (₹)	5.43	2.94	16.77	6.50	3.77	21.17	
I		(b) Diluted (₹)	5.43	2.94	16.77	6.50	3.77	21.17	

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Ltd.
- (www.nseindia.com) and on Company's website (www.elecon.com) 2. The above unaudited standalone & consolidated financial results for the guarter ended on 30th June, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 11th July, 2023. The Statutory Auditors have expressed an unmodified conclusion on these standalone & consolidated financial results. The review
- report has been filed with the stock exchanges and is available on the Company's website. 3. As per Ind AS 108 - 'Operating Segments', the Company has reported segment information under two segments i.e. 1) Transmission Equipment and 2) Material Handling Equipment
- 4. Cost of materials consumed includes:

Place: Vallabh Vidyanagar

- a) Settlement and payment to vendors INR NIL for the guarter ending 30th June, 2023 (INR 695 Lakhs for the guarter ending 30th June, 2022)
- b) Reversal of provision for earlier period against uncertain Input Tax Credit related to GST INR 430 lakhs for current quarter due to utilisation of same.
- 5. Previous period figures have been regrouped / reclassified wherever necessary.

For and on behalf of Board of Directors, Prayasvin B. Patel **Chairman & Managing Director** DIN: 00037394

the Company before making the payment of dividend.

The remote e-voting period commences on Tuesday, 01 August 2023 at 9:00 a.m. and ends or AGM. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Members who have cast their vote through remote e-voting can participate in the AGM but shall no

Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 are available on the website

The Board of Directors of the Company have appointed Ms. Neeta H. Desai, ND & Associates Practicing Company Secretaries (Membership no. 3262, COP No. 4741) as the scrutinizer to scrutinize

Shareholders holding shares in physical form and who have not updated their KYC details are

image of share certificate and PAN card in PDF or JPEG format (up to 1MB).

Account No., Bank Name, IFSC code and also upload self-attested cancelled cheque leaf along with

Date: 11th July, 2023 Company Secretary and Compliance Officer

























चंद्रपूर जि.प.त पदसंख्येच्या २० टक्के पदांवर १०७ अनुकंपा धारकांच्या नियुक्त्या

चंद्रपूर , दि.११ : जिल्हा परिषदेतंर्गत २०२१ या वर्षात रिक्त झालेल्या विविध पदसंख्येच्या २० टक्के पदे २०२२ मध्ये पात्र अनुकंपाधारकांच्या नियुक्तीने भरण्यात आली. त्यापैकी उर्वरीत १७ पदांचा अनुशेष शिल्लक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशानुसार सदर अनुशेष २०२३ च्या सुरुवातीस पात्र अनुकंपा धारकांच्या नियुक्तीने प्रथम भरण्यात आला. २०२२ या

वर्षात रिक्त

झालेल्या विविध

पढांच्या संख्येच्या

एकूण ९० पदे पात्र

अनुकंपाधारकांना

त्यांची शैक्षणिक

व्यावसायिक

व प्रवर्गनिहाय

पात्रतेनुसार

२० टक्के प्रमाणे

जिल्हा परीषदेच्या सरळसेवेच्या विविध पदांवर नियुक्त्या देवून भरण्यात आली. २०२३ या वर्षात एकुण १०७ अनुकंपाधारकांना शासनाच्या अनुकंपाविषयक धोरणानुसार व नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशान्वये जिल्ह परिषदेच्या विविध पढांवर पारदर्शक रित्या नियुक्त्या देवून त्यांना समुपदेशनाने रिक्त ठिकाणांवर

पदस्थापित

करण्यात आले.

PUBLIC NOTICE

CHS. Ltd., Evershine Enclave, Behind Rasaz Theatre Mira Road (East), District: Thane - 401 107, holding priginal Agreement for Sale dated 15/03/2000, bearing Registration No.CHHA-1042/2000 executed between our client and Sea Green Evershine Builders Pvt. Ltd. has been misplaced/lost on 05/05/2023 while renovation work was going on in our client's above mentioned flat. In the circumstances our client hereby calls upon th general public to lodge any objections or claim in respect of the said flat and also requested not to deal with any person in respect of the said flat, based on the above mentioned original document misplaced/lost by ou Any objection or claim can be lodged with SBS LEGAL

Advocates, within 14 days at the address given below after which the objection or claim will not be considered. SBS LEGAL

Date: 13/07/2023 Advocate High Court, Mumbai B/07, Jai Poonam Nagar CHS, Ltd. Near Deepak Hospital Lane, Behind Rathod General Store, Mira Bhayander Road, Bhayander (East), Thane – 401 105.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. नरेंद्र कृष्णदत्त कुकरेती** हे खोली क्र.सी-२२, चारकोप(१) आरेश्वर कोहौसोलि., प्लॉट क्र.३२१ आरएससी-३२, सेक्टर-३, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ पेथील जागेचे मालक आहेत.

येथे नोंद असावी की, मुळ प्राप्तकर्ते **श्री. नरेंद्र** कृष्णदत्त कुकरेती यांना सदर खोलीबाबत . एयात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र, ताबापः माझे अशिलाकडुन हरवले आहेत.

जर कोणा व्यक्तीस/बँक/वित्तीय संस्थेस इत्यादींना सदर खोलीवर विक्री, तारण, . गाडेपड़ा. मालकी हक. बक्षीस. वहिवाट गालकीत्व इत्यादी स्वरुपात अधिकार. ह किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे. अन्यथा असे द्मावा अस्तित्वात नाहीत आणि त्याग केल<u>े</u> आहेत अमे ममजले जार्रल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला

> सुमित्रा लह भालेराव वकील, उच्च न्यायालय खोली क्र.डी-४३/१६५, जीवनदीप कोहौसोलि., सेक्टर-१, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-६७.

ठिकाण: मुंबई दिनांक: १३.०७.२०२३

PUBLIC NOTICE

SHAIKH during his life time, along with his wife LATE MRS. JAMILA BABU SHAIKH, were joint members and share holders of Andheri Green Field Co-op. Hsg. Soc. Ltd, Map Khan Nagar, Marol, Andheri (east), Mumbai-400 059 and holding in their joint names Five shares of Rs.50/- each, bearing Share certificate No. 23. Distinctive Nos. 111 to 115 (both inclusive), as well as Flat No.504, 5th Floor, B-2 Bldg. Andheri Green Field Co-op. Hsg. Soc. Ltd, Map Khan Nagar, Marol, Andheri

That MRS. JAMILA BABU SHAIKH died at Mumbai on 12.11.2016 thereafter the shares held by her were transferred in the name of her by following the due procedure of law resulting which both Late Mr. Babu Hamid Shaikh & Mr. Mohammed Yusuf Babu Shaikh became the joint share

That LATE MR. BABU HAMID SHAIKH died at Mumbai on 25/02/2023 and the concerned Municipal Corporation issued a death certificate in respect thereof.

Now, my client/her son MR MOHAMMED YUSUF BABU SHAIKH, with the consent from other heirs has made an application under Byelaws No. 35 of the society, and requested the Andheri Green Field Coop. Hsg. Soc. Ltd., to transfer the said 50% of the undivided share in the said flat as well as in the said shares in his name and admit him as an Joint/associate member, after deleting the name of his Father Late MR. BABU HAMID SHAIKH Any person's or Financial Institutions having any claim. objections, rights, legally or equitably, should lodge their objections and/or claim to me us at SSK Advocates & Partners, office No.11, Shanti Plaza Bldg. 38/39, Shanti Park, Near Bank of India, Mira Road -East, Thane 401107 or to the society at Andheri Green Field Co-on, Hsg. Soc. Ltd. Man Khan Nagar, Marol, Andheri (east). Mumbai-400 059 for the said transfer to the society, within 15 days from the date of this publication of Notice.

SSK ADVOCATES & PARTNERS

Mutation Case No : 87262 / 87267 Village: Socorro

To all Opponents / Legal Heirs / any othe interested parties

Whereas the applicant Anita Chatterji alias

Anita Bhuttar, r/o Thane, Maharashtra, has applied for mutation under section 96 of L.R.C

applied for mutation under section 96 of L.R.C. 1968 to include her name alongwith the name of Ravinder Swaran Singh in occupants column under Sy. No. 174/4 and 149/10 of Village Scoorno, Taluka Bardez after deleting the existing name of Nativity Luisa Maria Lobo

rom occupants column as per Inventor

Court of the Senior Division A Court at Mapusa

And whereas, the notices in Form no. X vere served to all the interested parties by egistered A/D. However some A.D. card

eturned back with the postal remarks "Party

expired / Party Left / Not Known / Address or

of Station" and he do not know the detaile

addresses of the Legal Heirs and whereabout of the interested parties.

And whereas, the applicant has prayed vi

nis application for substitute service, b

publication of public notice in any one dai

newspaper as required under Order V Rule 20(1A) of C.P.C. as the applicant does no

now the legal heirs and the addresses of the

Iterested parties.

All the interested parties are hereby give

the notice of the said mutation entry and called upon to submit to me their objections i

any to the mutation entry within 15 days from the date of publication of this notice failing

which the suitable order under the provision LRC shall be issued by the certifying officer.

Sd/- Varsha Parab

Joint Mamlatdar IV of Bardez, Mapusa, Goa

Seal

Mapusa, Dated: 12/07/2023

oceedings No. 432/2022/A passed in th

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

The Public in general hereby informed on behalf of my clients (1) ANUSHREE SANTOSH GHOSALKAR, (2) SWAPNIL PRAMOD MAHAMUNKAR, (3) LEENA PRAMOD MAHAMUNKAR and SONALI SUNIL MORE, residing at Flat No. 404, A Wing, Valtarna Jangid complex Co. operative housing society lid. langid complex Co. operative housing society Ito langid complex, Mira Road East, Dist. Thane

langid complex, man dead with a complex man dead with a complex man dead with a complex man dead of the complex man dead of th

representatives according to the Hindu Succession Act, under which he was governed at the time of his death, details are as under:

(1) ANUSHREE SANTOSH GHOSALKAR, daughter (2) SWAPNIL PRAMOD MAHAMUNKAR, son (3) LEENA PRAMOD MAHAMUNKAR daughter and SONALI SUNIL MORE daughter. My Clients asy that his Father Late PRAMOD MAHAMUNKAR was the Sole Owner of the Flat premises situated at Flat No. 404, A Wing, Valtama Jangid complex Co. operative housing society Itd. Jangid complex, Mira Road East, Dist. Thane, Maharashtra, constructed on plot of land bearing SR.NO.172, LHSSA NO. (Pol No. 6, 7 and 9 in the Registration Sub District and District of Thane. My Clients says that their Father Late PRAMOD MAHAMUNKAR had purchased above said flat from JANGID BULLDERS PRIVATE LIMITED on 20th day of February 2001 through Agreement For Sale Deed Bearing Document No. 203/2001, dated 20/02/2001, Any personis, having any objection of the said Legal Heirs, in respect of the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in each of the control of the control of the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in each of the control of the said Flat should intimate the tree is no calies and the same has been walved and the transaction shall be completed.

Place: Warner San Pater 1307, 2023

transaction shall be completed. Place: Mumbai Date: 13.07.2023 Place: MUITIDIA Date: 13.07.2925

DEVESH PANDEY (Advocate High Court)
Flat No. 406/407 E Wing, Gagan Angel CHS.LTD.,
New Vasai Nalasopara Link Road, Nr. Fire Brigade Building, Vasant Nagari, Vasai East, 401208

PUBLIC NOTICE

The public in general is hereby informed that Mrs. Savita Singh, resident at Flat No.15A, Next to Malabar Hill Police Station, B.G. Kher Road, Mumbai-Walaba Fillir Pulse Station, B.S. Niel Road, Wolfinger 400 006 is negotiating to SELL to my client Flat bearing No.A-1201, admeasuring about 114.43 sq. mts. on the 12th Floor and "A" wing of the building name as "Amogh" of the Society known a "Vasundhara Co-operative Housing Society Ltd" along with 2 car parking spaces (admeasuring approximately 4780 sq. mts.) situated at Plot No 4A/7, CTS No.194 A/2, above Croma Store, JVPI Scheme, Juhu, Mumbai – 400 049 (said Flat). Mrs. Savita Singh claims that she is the present owner of the said Flat.

Any person having any rights, title, claim or interest in the said Flat, by way of Sale, Inheritance, Possession, Succession, Mortgage, Lien, Lease, Gift or otherwise howsoever in respect of the same shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 15 days from the date of publication of this Notice or else any such claim by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned. And, my client shall proceed to conclude the negotiations and no claim shall be entertained thereafter.

Date : 13/07/2023 Vijay S. Tiwar Place : Mumbai Advocate for the Purchasers Clo. Corpus Juris,001, Nityanand Consumer Society, Nityanand Nagar No.4, Behind Hotel Better Homes, Near Post Office, Andheri (E), Mumbai - 400 069. Mob No. 9930678744

मान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती आशा धनसुख देसाई** हे फ्लॅट जागा अर्थाल फ्लॅट क्र.ए/३६, ३रा मजला, गरुकपा सेन्टल बँक एम्प्लाईज को–ऑप, हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.जे, जिवन नगर, दत्ता साळवी मार्ग, जानकी सेन्टर समोर, विया देसाई रोड, अधेरी (प.), मुंबई-४०००५३, क्षेत्रफळ ४९९ चौ फु कार्पेट, जमीन सर्व्हें क्र.१११/डी भाग, सीटीएस क्र.८४४/१३ भाग, गाव आंबिवली येथील जागेचे कायदेशीर मालक कारत, जनात चल्छ क्र.२८२४) जाना है. सांदार्स क्र.२८४३/२२ जाने, या आजियरा विश्वार आपने क्यार्यसार कार्यस्था गायस आहेत आणि व्याच्याकडून सदर फ्लॅटचे पुर्वीचे मुळ दस्तावेज अर्थात **अलबान एडचर्ड बारेट्टो** व **धनसुख बी. देसा**ई यांच्या दरम्यान झालेला सन १९८७ रोजीचा मुळ करारनामा आणि गुरुकुण सेन्द्रल बँक एम्प्याईज की-ऑप. हौर्सिंग सोसायटी लि. यांच्याद्वारे सन १९८०-८१ मध्ये **अलबान एडवर्ड बारेड्रो** यांच्या नावे देण्यात आलेले वाटपपत्र हरवले आहे माझे अशिलांनी सदर फ्लॅट त्यांचे पती श्री. धनसुख बी. देसाई यांचे निधनानंतर त्यांच्या नावे हस्तांतर केले होते. नाज आरहाना चार रहार तथा पे या अंतर बनायुद्ध बा. यूनाजु भाग नापनात्मार पाया नाप हरतातर करा हार. जर कोणा व्यक्तीस सदर करारनामाबावत विक्री, अदलावत्त्त, तारण, अधिभार, वक्षीस, न्यास, परिस्ता, वारसाहक, तावा, भाडेपद्दा, मालकी हक्ष, वहिवाट, परवाना, कायदेशीर हक्ष किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा आक्षेप मल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांच्या प्रतींसह त्यांचे दावा/आक्षेप खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सद सचना प्रकाशन तारखेपासन **१४ दिवसात** कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे आक्षेप/दावा त्याग/स्थगित केले आहेर

(वकील उच्च न कार्यालय: ००९, तळमजला, नित्यानंद कंझ्युमर सोसायटी, हॉटेल बेट्टर होमच्या मागे, अंधेरी स्टेशन, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००६९. मोबा.:९०२२९४७३६१, कार्यालय:७०२१२१३१३७, ई-मेल: kumar.ashwin804@gmail.com

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की, श्री पंढरीनाथ बंडू लोंढे राहणार: रुम नं. ५०१, ५वा मजला **सद्धार्थ कॉलोनी, सिद्धेश्वर बिल्डिंग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१**, हे कार्यरत गिरणीव दनांक २६/०१/२०२३ रोजी मयत झाले

मृत्यूपश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस आहेत

अ.	नाव	वय	मृत व्यक्तीशी नाते
¥ī.	(विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)		-
۶.	श्रीमती मीरा पंढरीनाथ लोंढे (लग्नापूर्वी पार्वती बाबुराव पगारे)	६६	पत्नी
₹.	श्री अनिल पंढरीनाथ लोंढे	४७	मुलगा
₹.	श्री मंगेश पंढरीनाथ लोंढे	४४	मुलगा
٧.	श्री संदीप पंढरीनाथ लोंढे	४२	मुलगा

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या म्हाडा मार्फत देणेत येणाऱ्या निवास ाळचाचा लाँभ मिळणेकरीता (मृत गिरणी कामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हव ।सल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे

त्या अनुषंगाने कृणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय ादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांच्याकडे लेखी पुराव्ह्यासह नोटीस प्राप्त ालेपासन् ७ दिवसांत संपर्क साधावा अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजन निर्णय घेणेत येईल अर्जदाराचे नाव व पत्ताः श्रीमती मीरा पंढरीनाथ लोंढे

रुम नं. ५०१, ५वा मजला, सिद्धार्थ कॉलोनी, सिद्धेश्वर बिल्डिंग दिनांकः १३/०७/२०२३ बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५

जाहीर नोटीस

आमचे अशिल सौ. नंदिनी नंदकुमार टाकळे व श्री नंदकुमार दत्ताराम टाकळे राहाणार : श्री. साई कॉम्प्लेक्स बिल्डींग नं. २, २ 'डी' विंग, सयानी रोड, परळ, एसटी डेपो जवळ, प्रभादेवी, मुंबई : ४०००२५ यांच्या वतीने या नोटीसी व्दारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, श्री. गंगाराम गोविंद मोरे यांची जुनी इमारत म्हाडाने पाडुन चोक्सी बिल्डींग (शिवशाही सदन) या नावाने पुर्न विकास करण्यात आली ोल सदनिका नं ४०५ ४ था मजला जिचे क्षेत्रफल १८० चौ फर आर के वैदय मार्ग टाट पश्चिम, अंतिम भुखंड कमाक ६८ टी. पी. एस. मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हयातील नारचन, आर्तन, बुक्त करानाच यह हो। ना. रूपा. नुवस राराप्य गायना जायन आर्त्रा हो। माहीम विभागतील आय व्ही आणि सि. सन्त. ६८, दादर (पश्चिम) मुंबई : ४०००२८ सर्दानिका म्हाडाने श्री. गंगाराम गोविंद मोरे यांना अलॉट केली परंतु श्री गंगाराम गोविंद मोरे हे दिनांक ९ मार्च १९९१ रोजी मयत झाले असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती. चंद्राबाई गंगाराम मोरे यांना दिनांक : २५ जुन १९९७ रोजी म्हाडाने तावा पावती दिली होती. तेव्हा पासुन सदर सदिनका श्रीमती. चंद्राबाई गंगाराम मोरे यांच्या तावा कवजा वहिवारीस असन मालक म्हणन उपभोग घेत होत्या कै गंगाराम गोविंद मोर यांचे जवळचे नातेवाई अथवा कायदेशीर वारस १. श्रीमती. चंद्रावाई गंगाराम मोरे (मयताची बायको) २. श्री. मोहन गंगायम मोरे (मयताचा मुलगा) ३, राजन गंगायम मोरे (मयताचा मुलगा) ४, औ. तत्त मुलगी सेहन गंगायम मोरे (मयताचा मुलगा) ३, राजन गंगायम मोरे (मयताचा मुलगा) ४, सी. रतत्त मुलगि खैर (मयताची मुलगी) ५. कु. संध्या गंगाराम मोरे (मयताची मुलगी) यांनी सदर सदनिका श्रीमती. वृंदा कृष्णा तळेकर यांना जाहीर पावती (Declaration Receipt) व्दारे विकली होती. म्हाडाने दिनांक १६ . ०१.१९९९ रोजी सदर सदनिका सौ. वृंदा तळेकर यांचे नावे हस्तांतरीत करून दिलेली आहे. सदर सदनिका तेंव्हा पासन त्यांच्या ताबा कब्जा वहिवारीस असन मालक म्हणन त्या सदर सदनिकेचा उपभोग घेत होत्या. सौ . वृंदा कृष्णा तळेकर सदर सदिनका आमचे अशिल सौ. नंदिनी नंदकुमार टाकळे व श्री

नंदकुमार टाकळे हयांना मालकी हक्काने विकत आहे. तरी सदर सदनिका / मिळकती संबंधाने कोणाहीकडे हितसंबंधाच्या दृष्टीने विकी करार. गहाण दान बक्षीसपत्र, भाडेपट्टी,लिस पेडन्स, वैगरे रित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्रात्य ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांचे आत् लेखी कायदेशीर पराव्यानिशी ऑपली हरकत खालील प्रत्यावर सादर करावी. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा ु हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजुन आमचे अशिल फ्लॅर्ट संबंधीत कोणत्याही प्रकारचे व्यवहार पूर्ण करतील याँची नोंद संबंधितांनी घ्यावीँ

दिनांक:१२/०७/२०२३ सही/-ॲड. सुनंदा शिवेकर कार्यालयः 105, श्री कृपा हाइट्स, जवळ शिवसेना शाखा, तिसगाव रोड. कल्याण (ई)- ४२१३०६. shivekarsunanda76@gmail.com

रिचीरिच इन्व्हेचर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए-१, तळमजला, एम्परर कोर्ट, चर्च व्ह्यु, यशवंत नगर, वाकोला, सांताक्रुझ (पुर्व)-४०००५५, मुंबई, महाराष्ट्र.

सीआवएन: एल६५९९०एमएच१९८६पीएलसी०३९१६३

शुद्धिपत्रक विषय: दिनांक ०२.०८.२०२३ रोजी होणारी विशेष सर्वसाधारण सभा

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता प्रथम विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) ची तारीख यामध्ये चुकीने बुधवार, २ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.३०वा. या ऐवजी बुधवार, २ जुलै, २०२३ रोजी स.११.३०वा. असे नमुद झाले आहे. सदर जाहिरात दिनांक २.०७.२०२३ रोजी दैनिक मुंबई लक्षदीप (पृष्ठ क्र.३) व फायनान्शियल एक्सप्रेस (पृष्ठ क्र.१५) मध्ये

येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनीची वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता प्रथम विशेष सर्वसाधारण सभा **बुधवार, दिनांक २ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.३०वा.** होणार आहे.

रिचीरिच इन्केचर्स लिमिटेडकरित

रेणु अशोक जैन दिनांक: १२.०७.२०२३ ठिकाण: मुंबई डीआयएन:०००९४२९०

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, श्री. विवेक गजानन खारीवले यांनी लिलाव केलेल्या मालमत्तेचा पत्ता फ्लॅट क्र. १३, ४ वा मजला, ए विंग बिल्डिंग क्र. ३ वैशाली अपा. सी.एच. एस.एल., प्लॉट क्र. २५४, वैशाली नगर, बलराजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मंबई-४०००८०

वर नमूद केलेल्या मालमत्तेवर तारण कर्ज असताना, श्री. प्रसाद जनार्दन राव यांनी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडला नुकसानभरपाई बाँडद्वारे कळवले होते की ०९/०९/१९८५ च्या विक्रीचा मूळ करार मे. विकसक म्हणून वैशाली बिल्डर्स आणि खरेदीदार म्हणून वसंत यशवंत पाटील आणि मूळ नोंदणी पावती आणि करारनामा दिनांक ०९/०९/१९८५ हा कुठे तरी गहाळ झाला आहे. त्याबाबत दि. ५/७/२०२३ रोजी मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आयडी ३९५५५/२०२३ नुसार नोंदवण्यात आली आहे. कृपया लक्षात घ्या की, वर नमूद केलेला दस्तऐवज कोणाला आढळल्यास, किंवा त्यावर कोणताही दावा असल्यास ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीदाराशी संपर्क साधावा. सदर मुदतीत तकार न आल्यास सदरची मिळकत निर्विवाद आहे असे समजण्यात येईल आणि त्यानंतर आलेल्या तकारी रद्द आहे असे समजण्यात येईल याची कपया नोंद द्यावी.

सहि/-ओम नीलकंठ तिर्थ सीएचएस, कल्याण अंड. हर्षल एस. महाजन जनता सहकारी बँकेजवळ, रामबाग-४, कल्याण(प). मोबा : ९८३३७३७६२३

> परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) नोटीस

शिवप्रेरणा (वडाळा) एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या , चादणी आगार रहिवाशी सघ, चादणी आगार, सॉल्ट पॅन रोड, ॲन्टॉपहिल, वडाळा पूर्व, **मुंबई-३७** या संस्थेतील पात्र झोपडीधारक जगदेव रामज्ञा पांडे यांना पुनर्वसन इमारतीत क्र. २/रूम न. १६०१ वाटप झालेली असून याचे दि. ३०/०७/२०१^८ रोजी निधन झालेले आहे. त्याचे सरळ वारस म्हणून सुरेश जगदेव पांडे यानी संस्थेकडे वारस नोंदीबाबत अर्ज दाखल केला असुन संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भाडवलात/ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसबंध हस्तातरीत करण्यासबंधी मयत सभासदाचे वारसदार किवा अन्य मागणीदार/हरकतदार याच्या कडुन हक्क मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासुन ०७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टचर्थ आवश्यक त्या कागदंपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणा बाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/ हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव याच्याकडे सकाळी १९:०० ते दुपारी ०१:०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसची मुदत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

ठिककाण : वडाळा दिनांक : १३/०७/२०२३

शिवप्रेरणा (वडाळा) एस आर ए. सह. गृह. संस्था मर्या

Balkrishna Paper Mills Ltd.

CIN: L21098MH2013PLC244963 **नोंदणीकृत कार्यालय:** ए/७, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई--४०००१३. **दूर.क्र.:**+९१-२२-६१२०७९००, **फॅक्स:**+९१-२२-६१२०७९९९, **ई-**मेल:opsingh@bpml.in; वेबसाईट:www.bpml.in

१०वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, बाळकृष्ण पेपर मिल्स लिमिटेड**च्या (कंपनी) सदस्यांची १०वी वार्षिक तर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.३.००वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता जायोजित केली जाईल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह आणि सहभागी होऊ शकतील.

रमसीए आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या तरतुर्दीचे गलन करून, कंपनीने दहावा वार्षिक अहवाल दि.१२ जुलै २०२३ रोजी एजीएम सुचनेसह वित्तीय वर्ष २०२२-२३ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे म्हणजे फक्त त्या सदस्यांना/भागधारकांना ई-मेल पाठवला ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी, कंपनी/कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंदणीकृत

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल एजीएमची सचना आणि ई-वोटिंग सचना कंपनीच्य www.bpml.in वर. स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com व आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार वेळोवेळी सुधारित कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) . एयलेशन्स. २०१५ च्या नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने शनिवार, २९ जुलै, २०२३ ते शक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पस्तव बंद राहतील.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग:

एजीएममध्ये पन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

. कंपनी आपल्या सभासदांना एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्याची सुविध इलेक्ट्रॉनिक मार्गाने म्हणजेच ई-व्होटिंगद्वारे प्रदान करत आहे. खाली नमूद केलेल्या तारखांना (दरस्थ ई-मतदान) सदस्य त्यांचे मत दुरस्थपणे देऊ शकतात. कंपनीने ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी एजन्सी म्हणून नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा प्रदान केली आहे.

डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेल्या सदस्यांनी दुरस्थपणे मतदान करणे आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही त्यांच्यासाठी मतदानाच्या पद्धतीसह माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केल्या आहेत.

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, ३१ जुलै, २०२३ (स.९.००वा भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, 🛚 ऑगस्ट, २०२३ (सायं.५.००वा भाप्रवे) रोजी समाप्त होईल. या कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे मत वेद्युत स्वरुपाने देण्यासाठी EVEN 124277 निवडता येईल. तद्नतर रिमोट ई-वोटिंग पद्धत एनएसडीएलद्वारे बंद केली जाईल. शुक्रवार, २८ जुलै, २०२३ (निश्चित दिनांक) रोजी कंपनीचे भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या मुल्याच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. जर कोण . त्यक्तीने एजीएम सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित नामवेला भागधारणा घेतली असल्यास त्यांना एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटव रेमोट ई-वोटिंग सविधेने मत देण्याचा अधिकार असेल.

क्षेणतीही व्यक्ती, ज्याचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा आरटीए द्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्य नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच २८ जुलै २०२३ रोजी नोंदवलेले असेल, ती केवळ दुरस्थ ई-मतदानादारे किंवा ई-मतदानादारे मतदान करण्याचा हक्कदार असेल. एजीएममध्ये मतदान आणि सदस्य vww.evoting.nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. वेद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीए मुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत यापुर्वी ु दिलेले नसेल त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमपुर्वी जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होता येईल परंतु

नियोजित ठराव एजीएमच्या तारखेला अर्थात शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ रोजी मंजूर केला जाईल जे रगवाच्या बाजने मतांची आवश्यक संख्या प्राप्तीवर अवलंबन असेल.

ई-वोटिंगचा निकाल कंपनीच्या www.bpml.in आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविले जाईल.

ई-वोटिंग प्रक्रिया पडताळणीसाठी तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव श्री. प्रसेन नैथानी, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.:एफसीएस-३८३०) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जर रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तम्ही डाऊनलोड सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा फ्रिकेन्टर्ल

आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र.०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९५ ७००० वर संपर्क करावा किंवा एनएसडीएलकडे evoting@nsdl.co.in वर संपर्क करावा किंवा श्रीमती पछुवी म्हात्रे, व्यवस्थापिका, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ४था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ पश्चिम, मुंबई - ४०० ०१३ यांना त्यांचा ई-मेल evoting@nsdl.co.in किंवा pallavid@nsdl.co.in वर कळवावे किंवा कंपनी सचिव यांना opsingh@bpml.in वर कळवावे. मंडळाच्या आदेशान्वये

> बाळकृष्ण पेपर मिल्स लिमिटेडकरिता सही/ (ओमप्रकाश सिंग) कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्र.एफसीएस-४३०४

१२ जुलै, २०२३

नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

निविदा सूचना क्र. नम्मपा/श.अ./ 142 /2023-24

अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजपत्रकिय रक्कम (रू.)	
1	केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर विभागातील सेक्टर 20 व 25 येथे मलउदंचन केंद्र बांधणे व सेक्टर 6 बेलापूर येथील मलउदंचन केंद्रामधील पपिंग मशिनरी बदलणे.	18,69,35,585/-	
2	केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ विभागातील सेक्टर-1ओ शिरवणे येथे मलउदंचन केंद्र बांधणे व सेक्टर-4 नेरूळ येथील मलउदंचन केंद्रामध्ये नवीन पंपींग मशीनरी पुरविणे.	9,10,36,136/-	
3	केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गतनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुर्भै विभागातील सेक्टर-9 सानपाडा येथे मलउदंचन केंद्र बांधणे व सेक्टर-30 वाशी येथील मलउदंचन केंद्रामध्ये नवीन पंपींग मशीनरी पुरविणे.	9,25,26,474/-	
4	केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी विभागातील सेक्टर-3, सेक्टर-12 व सेक्टर-28 वाशी येथे मलउदंचन केंद्र बांधणे.	22,16,72,195/-	

निविदा पुस्तिका ई-टेडरिंग (E-Tendering) संगणकप्रणालीच्य https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर व नम्ंमपाच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक- 13 / 07 / 2023 रोजी प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग (E-Tendering) प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबर वर संपर्क करावे.

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

(संजय देसाई) शहर अभियंता जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/418/2023 नवी मुंबई महानगरपालिका



सीआयएन: L17100MH1946PLC004886

नोंत्**णीकृत कार्यालय** : नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरंगाव (पूर्व), मुंबई ४०००६३ दूष्ट्यनी क्रमांक : ०२२ ६६४५ ०१२३ ई-मेल : <u>companysecretary@nesco.in</u> संकतस्थळ : <u>www.nesco.in</u>

याद्वारे कळविण्यात येते की कंपनीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ०४.०८.२०२३ रोजी दुपारी ३ ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताग्राप्त दृकशाव्य माध्यमे यांच्या माध्यमातून, कंपनीच्या ६: व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी निमंत्रण देणाऱ्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयानुरूप घेण्यात येणार आहे वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय म्हणजेच नेस्को सेंटर, पश्चिम द्वतगती महामार्ग, गोरंगाट (पूर्व), मुंबई ४०० ०६३ हे असेल. कंपनी कायदा २०१३ कलम ९१ मधील तरतर्दींना अनसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेशन

कपना कापदा २०२३ कराम २२ मधाल तरातुना अनुस्तरून तसच त्यासह बाचा कपनाज ।मनजम्द अङ एडामानस्ट्राम) नियम २०१४ चा नियम १० योगा अनुसरून आणि सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशम अँड डिस्क्लोजर किंगार्स्स) नियम २०१५ चा नियम ४२ यांच्या अन्यये कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार दिनांक २९ जुलै २०२३ ते शुक्रवार, दि. ०४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अंतिम लाभांश, घोषित झाल्यास, त्याकरिता बंद राहतील. bायद्याच्या तरतुदी सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (''

सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२२. दि. २८.१२.२०२२ व वेळोवेळी जारी अन्य परिपत्रके तसेच सेबीद्वारे जारी परिपत्रक क्रमांक SEBIHO/CFDI/P0D-2/P/2023/4, दिनांक ०५/२०२३ ("परिएकंक") यांच्या अनुपालानांचां कंपन्यांना दि. ३०.०९.२०२३ पर्यंत विहडीओ कॉन्फरन्स/ अदर ऑडिओ विहन्युअल मीन्स ("व्हीसी/ओएव्हींप्म" यांच्या माध्यमातन एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. कंपनीची एजीएम व्हीमी/ओएव्हीएमच्या माध्यमातः आर्थोजित करण्यात येत आहे. व्हींसी/ओएव्हींएम च्या माध्यानातून एतीएमाच्ये सहमान घेणे तसेच एतीएमाच्या ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदानाकरिता नॅशनल सीक्युरिटीच् डिपॉक्किटरी लिमिटेड ''एनएसडीएल'') हे सविधा परवितील.

वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांना अनुसरून, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२ / २३ करिताचा गर्षिक अहवाल १२ जलै २०२३ रोजी इलेक्टॉनिक माध्यमातन पाठविण्यात आला आहे

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावत यावा तसेच ६४ व्या एजीएममध्ये एजीएमदरम्यान ई-मतदानासमवेत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेण्याकरित कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याचा तसेच् वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावण्याचा पर्याय कंपनीच्या सभासदांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, तसेच ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकत केलेले नाहीत अशा भासदांसाठी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई-मतदान प्रक्रियेदारे मतदान करण्याची प्रक्रिया यांचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत विस्ताराने देण्यात आल आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या सूचनाही वार्षिक सर्वसाधार

दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया कालावधीला मंगळवार, दि. ०१.०८.२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता प्रारंभ होणार असून ी प्रक्रिया गरुवार. दि. ०३.०८.२०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संप्रष्टात येणार आहे. ६४ व्या एजीएममध्येर रा आक्रमा पुरुषार, १६, ०६,०६८,२८४६ राजा सञ्चाकाळा २,००० वाजाता सञ्चात वणाता कार ६६ व्या राजारना व्यासमादानी पर् ई-मनदान उपलब्ध असेस व व्या समादानी पर्जीषण पूर्वी दूरस्थ इ मनदान प्रक्रियेचा अवलंब करून मनदानाचा हक्क बजावलेले नाही, असे सभासद ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण समे दरम्यान ई-मनदान ई-मनदान प्रक्रियेद्वारे मनदानाचा हक्क बजावू शकतील. तत्पश्चात एनएसडीएलद्वारे ईमतदानाचे मोड्युल मतदानासाठी बंद करण्यात येईल

कंपनीच्या ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हब बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या राम्यान पन्हा मनरान करना येणाए नाही ज्या मधामरांचे नाव दिपॉबिस्सीन यांनी तयार केलेल्या मधामर नोंट पस्तिकेत दुरस्था नुरुश नेपाल आप अपार नात, अस सनावत्यंत्र नाथ । ।आक्राक्ररात्यं यान पाप करणात्यं सनावत् नायु जुलावर्यः आणि लाभार्या मालकाच्या यादीत कर ऑफ तार्याव्य म्हण्यंत्र युक्रवार दिनाक २८.७७.२०२३ रोजी नांद असेल असे सभासद दूरस्थ ई-मतदान, आणि वार्षिक सर्वसाधारण सभे दुरम्यान ई-मतदान करण्यास पात्र असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित झाल्यानंतर एखाटी व्यक्ती कंपनीची सभासट झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच . गंक २८.०७.२०२३ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evotingnsdl.co.in या त्त्यावर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल.

कश्वाच्या च्या तमासदाना वापक स्वसायाश स्त्र दर्श्यान आपत रूशण माडायच अस्त्र किया स्त्र दर्श्यान प्रत्र विचायाच्ये असतित तर त्या समासदीन lthps //www.evoling.nsdl.com येथे मंगळवार, दि. ०१,००,०२०३३ सोते स. ९.०० ते गुरुवार, दि. ०३.०८.२०२३ रोजी सार्य. ५.०० वाजेपर्यंत वक्ता म्हणून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा सरळीत आणि योग्य पदतीने पार पाडावी यासाठी वक्ते आणि प्रशांची संख्या निर्धारित करण्याचा

कंपनीच्या ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान आपले म्हणणे मांडायचे असेल किंवा सभे दरम्यान प्रश्न

न्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्याप कंपनी यांच्याकडे अद्ययावत करून घेतलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले स्वाक्षरी केलेले विनंती पत्र कंपनीचे रिकस्ट्रार आणि शेक्स ट्रान्सक र एजंट लिंक इन टाइम इंडिया प्रायवेह लिंगिटेड बांता, क केलेले विनंती पत्र कंपनीचे रिकस्ट्रार आणि शेक्स ट्रान्सक र एजंट लिंक इन टाइम इंडिया प्रायवेह लिंगिटेड बांता, को क्रमांक आणि सभासदाचे नाव नोंद करून पाठवून द्यांचे आणि इ मेल तपशील अद्ययावत करून घ्यांचा. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी संबंधित डिपॉझिटरी नारीसिपट योज्याकडे इ मेल तपशील नोटणीकुन (अधयावत करून च्यावा, वार्षिक संस्ताधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वित्तीय अहवाल नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.evoting. nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२२- २३ करिताचा वार्षिक अहवाल जेथे कंपनीचे समभाग बाविक संवतायाण समया तूचना आण । वचाव वच २०२२ - २३ कारताया वायिक अहवारा अव कन्नाच समया-मेंतृणीकृत आहेत अज्ञा स्टॉक स्मर्चजेस यांची संकेतस्थळे, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि मेंत्र स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया तिमिटेड (www.nseindia.com) येथे तसेच कंपनीचे संकेतस्थळ <u>www.nesco.in</u> येथे उपलब्ध आहेत.

ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने छाननी अधीकारी म्हणून श्रीमती नीता एच देसाई, एनडी अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद क्रमांक ३२६२, सीओपी क्रमांव ४७४१) यांची नियुक्ती केली आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास www.evc nsdl.com या संकेतस्थळावरील डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले सभासदांकरिता उपलब्ध असलेले इ वोटिंग युज मॅन्युअल तसेच सभासदांकरिता उपलब्ध असलेले फ्रीक्वेन्टली आस्कडु क्वेश्चन्स यांचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> या पत्त्यावर विनंती पाठवार्व ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपला केवायसी तपशील

अद्ययावत केला नाही अशा समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदरील तपशील विहित नमुन अर्च आवएसआर- १ प्रमाणे कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फ र एजंट्स, लिंक इन टाइम इंडिया प्रावव्हेट लिमिटेड ('एलआयआयपीएल') यांच्याकडे नोंदणीकत/अद्ययावत करून घ्यावेत. समभागधारक सदरील नमुना अर्ज कंपनीचे तस्थळ https://nesco.in/shareholder-services येथे प्राप्त करू शकतात

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी/आरटीए यांच्याकडे नोंदवलेले नसतील त्यांनी https://web.linkintime.co.in/emailreg/email_register.html या ई-मेल पत्यावर तपशील जसे ड्रॉप बॉक्समधून निवडकेलेली कंपनी नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, भागधारकाचे नाव, पॅन क्र., मोबाइल क्र., ई-मेल आयडी आदी तपशील सादर करावा तसेच शेअर प्रमाणपत्र व पॅन कार्डची पीडीएफ वा जेईपीजी प्रकारातील १ एमबी पर्यंत) इमेजही अपलोड करावी.

डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या भागधारकांनी कृपया त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटर पार्टिसिपंटसकडे नोंदणीकृत करावेत.

कागटोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या भागधारकांकरिता बँक तपशील नोंदणीकरणाची सुविधाही <u>https://web</u> linkintime.co.in/emailreg/email_register.html येथे आवश्यक तपशील जसे बँक खाते क्र., आयएफएससी कोड आदी तपशील जमा करून उपलब्ध असेल तसेच स्वाक्षरीत विनंतीपत्रासह सेल्फ-अटेस्टडेड कॅन्सल्ड चेकची प्रतही पीडीएफ वा जेईपीजी प्रारूपातून (१ एमबी पर्यंत) लवकरात लवकर अपलोड करावी जेणेकरून डिव्हिडंडचे

नेस्को लिमिटेड यांच्या करित कंपनी मेकेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

🗸 YES BANK येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००५५. शाखा: १९वा मजला, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लोड सिटी कॅम्पस्, प्लॉट क्र.३१, ठाणे बेलापूर रोड, ऐरोळी, नवी मुंबई-४००७०८

ताबा सूचना (पहा नियम ८(१) – स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲमेटम ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस ॲक्ट. २००२ (कायदा) अंतर्गत **येस बँक लिमिटेड**चे (बँक) प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद्र केलेल्य तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर कायद्याच्या कलग १३(२) अन्वये संबंधित सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा खार्ल नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **येस बँक लिमिटेड**कडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळन एकत्रित रक्कम जमा करावी.

अ.	कर्ज खाते	कर्जदाराचे नाव	कलम १३(२) सूचना	प्रतिभुती मालमत्तेचे वर्णन	ताबा
क्र.	क्र.		दिनांक व रक्कम		दिनांक
8	AFH0001	जितेंद्र महेशदास वैष्णव,	३०.०९.२०२२	फ्लॅट क्र.८०५ व ८०६, एच-विंग,	११ जुलै,
1	00802644	सोनाली जितेंद्र वैष्णव	व	सत्यम ऑलेन्डर, दत्तनगर, जांभुळ रोड,	2023
			रु.४४,७९,३०५.९४	गाव चिखलोली, अंबरनाथ, जि. ठाणे.	
7	AFH0001	कैलास काशिराम शिंदे,	२९.०८.२०२२	फ्लॅट क्र.२०३, २रा मजला, ए-विंग,	११ जुलै,
1	00789555	रतिका काशिराम शिंदे	व	ऑर्चिड, रामेश्वर पार्क, गांव डवले,	2023
1			रु.२७,९६,९४०.५६	खर्डीपाडा, शिळरोड, ठाणे पश्चिम-	
				४००६१२.	

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी . कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही.

दिनांक : ११.०७.२०२३ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मंबर्ड

ठिकाण: मुंबई

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, **व्ही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई– ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५१११४ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार - ॲड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.